



वसई-विरार शहर महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभाग

दि.०४/११/२०२२

प्रेसनोट

सर डी एम पेटीट महानगरपालिका रुग्णालय, वसई तसेच MSACS आणि NACO यांच्या सौजन्याने वसई विरार क्षेत्रात प्रथमच “ए.आर.टी. केंद्र” (Anti-retroviral therapy centre) सुरु झाले असून गुरुवार दिनांक ०३ नोव्हेंबर, २०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता सर डी.एम.पेटीट रुग्णालय, वसई येथे “ए.आर.टी. केंद्र” उदघाटन सोहळा पार पडला. या केंद्रामध्ये HIV ग्रस्त रुग्णांना १)समुपदेशन, २)विविध रक्त चाचण्या, ३)औषधोपचार या सर्व सेवा मोफत उपलब्ध केल्या जाणार असून शहरातील एच.आय.व्ही. बाधित रुग्णांना या सेवा दिल्या जातील. या केंद्रामार्फत एका एच.आय.व्ही. बाधित रुग्णाला अंदाजे रुपये ४,०००/- चे मासिक औषधोपचार दिले जाणार आहेत. यापूर्वी वसई विरार शहर महानगरपालिका परिसरातील एच.आय.व्ही ग्रस्त रुग्णांना ए.आर.टी. औषधोपचाराकरिता मिरा रोड किंवा शहराबाहेरील अन्य ठिकाणी जावे लागत होते. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत होती. सदरील “ए.आर.टी.” केंद्रामुळे या रुग्णांना शहरातच वैद्यकीय उपचार मिळणार आहेत.

सदर “ए.आर.टी. केंद्र” उदघाटन सोहळ्यास मा.खासदार श्री.राजेंद्र गावीत, माजी आमदार श्री.डॉमनिक गोन्सालवीस, माजी महापौर श्री.नारायण मानकर व श्री.प्रवीण शेटी, माजी उप-महापौर श्री.प्रकाश राँड्रीगज, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे श्री.निलेश तेंडोलकर, अतिरिक्त आयुक्त श्री.अजिंक्य बगाडे, उप-आयुक्त वैद्यकीय आरोग्य विभाग डॉ.विजयकुमार द्वासे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.बोदाडे, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.भक्ती चौधरी, व इतर मान्यवर तसेच महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी इ. उपस्थित होते.

त्याचप्रमाणे आयुष्यमान भारत अंतर्गत महानगरपालिका हद्दीतील ग्रामीण भागातील नागरिकांना वैद्यकीय सुविधा देण्यासाठी १२ आरोग्यवर्धिनी केंद्रांची (Health and Wellness centre) स्थापना महानगरपालिकेमार्फत केली जात असून प्रगतीपथावरील १२ पैकी फणसपाडा, वैतरणा (पूर्व) व फुलपाडा, विरार (पूर्व) या दोन “आरोग्यवर्धिनी केंद्राचे” उदघाटन दि.०४ नोव्हेंबर, २०२२ रोजी करण्यात आले. आरोग्यवर्धिनी केंद्राच्या स्थापनेमुळे या परिसरातील नागरिकांना माता आरोग्य, औषध वितरण, लसीकरण, दूरसंचार, योग, आरोग्य जागरूकता इ. सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तसेच भविष्यात दंतचिकित्सा, नेत्ररोग, व कान, नाक, घसा रोग चिकित्सा, मनोरोग चिकित्सा, वृद्ध व उपशामक उपचार व आपत्कालीन सेवा (आघात,दाह उपचार) उपलब्ध करण्यात येतील. सदर केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स व अन्य कर्मचारी सेवेसाठी उपलब्ध असतील.

फणसपाडा, वैतरणा येथील आरोग्यवर्धिनी केंद्र उदघाटन सोहळ्यास मा.खासदार श्री.राजेंद्र गावीत, मा.आमदार श्री.हितेंद्र ठाकूर, मा.आयुक्त श्री.अनिलकुमार पवार, भा.ज.पा. चे जिल्हाध्यक्ष श्री.राजन नाईक, मा.अतिरिक्त आयुक्त श्री.अजिंक्य बगाडे, माजी स्थायी समिती सभापती श्री.प्रशांत राऊत, माजी सभापती श्री.यज्ञेश्वर पाटील, सरस्वती विद्यालय फणसपाडा अध्यक्ष श्री.डी.के.पाटील, समाजसेवक श्री.दामा पाटील, माजी सरपंच खाडी डोलीव श्रीम.रेखा भोईर, माजी नगरसेवक श्री.दिलीप गोवारी, श्री.हार्दिक राऊत, डॉ.प्रवीण क्षीरसागर, प्र.शहर अभियंता श्री.राजेंद्र लाड, उप-आयुक्त वैद्यकीय आरोग्य विभाग श्री.विजयकुमार द्वासे, उप-आयुक्त डॉ.चारुशीला पंडित, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.भक्ती चौधरी, महानगरपालिका वैद्यकीय विभागातील डॉक्टर, कर्मचारी, आशा स्वयंसेविका, परिसरातील मान्यवर नागरिक इ. उपस्थित होते.

वैद्यकीय आरोग्य विभाग
वसई विरार शहर महानगरपालिका